

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा. महिला व बालकल्याण समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ८

**सभावृत्तांत**

दिनांक - २६/११/२०१४

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक २६/११/२०१४ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा.जाधव साधना रामदास - सभापती
२. मा.सौ.पानसरे अमिना महंमद
३. मा.काळभोर वैशाली जालिंदर
४. मा.आल्हाट मंदा उत्तम
५. मा.बो-हाडे शुभांगी संजय
६. मा.भालेकर अरुणा दिलीप
७. मा.पवार संगीता शाम

या शिवाय मा.कुलकर्णी - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.ऐवले - समाज विकास अधिकारी, मा.जगदाळे - सहा.प्रकल्प अधिकारी, मा.बहादुरपुरे - सहा.समाजविकास अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

उपस्थित सन्मा.सदस्यांच्या संमतीने खालील ऐनवेळचा विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आला.

विषय क्र.२) १० वर्षे नियमित बचत व गट सुरळीत चालू आहे अशा बचतगटांना प्रोत्साहनपर पुरस्कार देणेबाबत - मा.वैशाली काळभोर, मा.शुभांगी बो-हाडे यांचा प्रस्ताव.

-----

अ) दिनांक ०८/१०/२०१४, २७/१०/२०१४ व १२/११/२०१४ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ६) चा सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ब) दिनांक १५/११/२०१४ रोजी झालेल्या विशेष सभेचा ( कार्यपत्रिका क्रमांक ७ ) चा सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

ठराव क्रमांक : १२

दिनांक : २६/११/२०१४

सुचक : मा.वैशाली काळभोर

संदर्भ :- मा.महापालिका आयुक्त यांचेकडील पत्र क्र.नावियो/०३/कावि/१६८/२०१४, दि.२०/११/२०१४

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केले प्रमाणे -

सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी जाहिरप्रकटनाद्वारे अर्ज मागविले असता महिला बाल कल्याण योजने अंतर्गत एकूण ४०६८ अर्ज प्राप्त झाले असून या अर्जांची तपासणी प्रक्रीया चालू असून त्यामध्ये अंदाजे ६०% अर्ज पात्र होण्याची शक्यता वाटते. म्हणजेच प्राप्त अर्जांपैकी अंदाजे एकूण २४०० अर्ज पात्र होतील असे मत आहे. म्हणजेच या दोन्ही आर्थिक वर्षासाठी किमान एकूण ४८७६ सायकली खरेदी कराव्या लागणार असून अंदाजे किमान एकूण ५००० सायकली खरेदीची मागणी करणे उचित वाटते. सदरच्या सायकली गतवर्षाच्या खरेदी किंमतीमध्ये १०% दरवाढ विचारात घेता अंदाजे र.रु.३८३०/-प्रती नग या दराने खरेदी कराव्या लागतील. त्यानुसार एकूण रक्कम रुपये १,९१,५०,०००/- (अक्षरी र.रु.एक कोटी एक्याण्णव लाख पन्नास हजार फक्त) इतका खर्च अपेक्षित आहे. या योजनेसाठी सन २०१४-१५ या वित्तीय वर्षात अंदाजपत्रकामध्ये रक्कम रुपये १,५७,५०,०००/- एवढी तरतूद आहे. उपलब्ध तरतूदीचा विचार करता रक्कम रुपये ३४,००,०००/- ( अक्षरी रक्कम रुपये चौतीस लाख फक्त ) इतकी तरतूद कमी पडणार असून सदरची तरतूद सुधारित अंदाजपत्रकात करण्यात येईल. सदरच्या सायकली खरेदी करणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

**सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेला विषय घेणेत आला.**

ठराव क्रमांक : १३

दिनांक : २६/११/२०१४

सुचक : मा.वैशाली काळभोर

संदर्भ :- मा.वैशाली काळभोर, मा.शुभांगी बो-हाडे यांचा प्रस्ताव -

विषय क्रमांक : २

अनुमोदक : मा.शुभांगी बो-हाडे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत राबविण्यात येणा-या महिला बाल कल्याण योजने अंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. तरी त्यामध्ये पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील ज्या बचत गटांना १० वर्षे पूर्ण झाली असून १० वर्षे नियमित बचत व गट सुरळीत चालू आहे अशा बचतगटांना प्रोत्साहनपर पुरस्कार देणे व स्वयंरोजगारासाठी घरगुती पिठाची गिरणी देणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

( जाधव साधना रामदास )

**सभापती**

महिला व बालकल्याण समिती  
पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय  
क्रमांक : नस/४/कावि/९४७/२०१४  
दिनांक : २६/११/२०१४



**नगरसचिव**

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.